

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या  
गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ  
प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन- २०१३.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: गवियो-२०१३/प्र.क्र.२२/आस्था-५,  
बांधकाम भवन, २५ मझबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१  
तारीख: २२ नोव्हेंबर, २०१३

**संदर्भ :-**

- १) शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.विमा-१०९०/प्र.२८०/ १८, दिनांक १.९.१९९०
- २) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. गवियो-२०१२/प्र.क्र.७/आस्था-५, दि. ३१.७.२०१२
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. गवियो-२०१३/प्र.क्र.१९/विमा प्रशासन, दि. ९.५.२०१३.

**शासन निर्णय :-**

संदर्भाधिन अनुक्रमांक २ येथील शासन निर्णयानुसार १ जानेवारी, २०१२ ते ३१ डिसेंबर, २०१२ या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्याचे तक्ते निर्गमित करण्यात आले होते.

२. संदर्भाधिन अनुक्रमांक ३ येथील शासन निर्णय, वित्त विभागाने २०१३ या वर्षी गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार २०१३ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या जि.प. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित करणे आवश्यक आहे. त्यानुसार या सोबत जोडलेल्या परिगणितीय तक्त्यानुसार २०१३ या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या/आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या परिगणितीय तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे, प्रति युनिटकरीता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्यात यावेत.

३. सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. १ जानेवारी, २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत राजीनामा/सेवानिवृत्त/सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना/ त्यांच्या

वारसांना या सोबतच्या परिगणितीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

४. शासन पुढे असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दि. १ जानेवारी, २०१३ पासून दरसाल ८.८% (तिमाही चक्रवाढ होणारे) दराने व्याज आकारण्यात आले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना विमा निधीमधील संचित रक्कमांवर द.सा.द.शे. ४ टक्के या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.

५. हा शासन निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या २४८ व्या परंतुकानुसार तसेच शासनाला समर्थन करणाऱ्या अन्य अधिकाराचा वापर करुन सोबतच्या परिगणितीय तक्ता संचालक, लेखा व कोषागारे यांचे पत्र क्र.गवियो-१४/२०१३/जि.प.क.ग.वि.यो./परिगणितीय तक्ते/सन २०१३/१७९८/सलेअ/२२४/ ६७९३ दि.२९.१०.२०१३अन्वये उपलब्ध करुन दिल्यानुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३३/२०१३/विमा प्रशासन, दिनांक १४.११.२०१३ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११२११४५८४५४१२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ग.के.रहाटे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. महालेखापाल, ( लेखापरीक्षा ), मुंबई/नागपूर ( दोन प्रतीत )
२. महालेखापाल, ( लेखा व अनुज्ञेयता ), मुंबई/नागपूर ( दोन प्रतीत )
३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
४. विभागीय आयुक्त (सर्व)
५. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)

६. जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व)
७. जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (सर्व)
८. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
९. संचालक, लेखा व कोषागारे कार्यालय, मुंबई
१०. संचालक, ( विमा ), विमा संचालनालय, गृहनिर्माण भवन, म्हाडा, बांद्रा ( पूर्व ), मुंबई-५१
११. जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
१२. वित्त विभाग ( व्यय १५ ) व (शासकीय हमी), मंत्रालय, मुंबई-३२
१३. कार्यासन क्रमांक आस्था-७, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-११, आस्था-१२, वित्त-१, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. निवड नस्ती, कार्यासन क्रमांक आस्था-५ (१८), ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक क्र.गवियो २०१३/प्र.क्र.२२/आस्था-५, दिनांक २१.११.२०१३ चे जोडपत्र

जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांना लागू केलेली राज्य शासकीय गट विमा योजना १९८२,

मृत्यू, सेवानिवृत्ती, सेवा समाप्ती इत्यादी कारणामुळे योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणा-या महिन्याच्या अखेरीपर्यंतच्या प्रत्येक महिन्याला रु. ६०/- प्रमाणे अंशदान करणा-या सदस्याच्या बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह देय होणारी एकूण रक्कम दर्शविणारा तक्ता  
सन २०१३ यावर्षी सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणारी रक्कम

बचत निधीचा सदस्य होण्याचा दिनांक	सदस्यत्व संपुष्टात येण्याचा महिना											
	जानेवारी	फेब्रुवारी	मार्च	एप्रिल	मे	जून	जुलै	ऑगस्ट	सप्टेंबर	ऑक्टोबर	नोव्हेंबर	डिसेंबर
१ ऑक्टोबर, १९९०	१२३३४	१२४६५	१२५९८	१२७३२	१२८६७	१३००२	१३१३९	१३२७७	१३४१५	१३५५५	१३६९६	१३८३७
१ जानेवारी, १९९१	१२०४७	१२१७७	१२३०७	१२४३९	१२५७१	१२७०५	१२८३९	१२९७५	१३१११	१३२४९	१३३८७	१३५२७
१ जानेवारी, १९९२	१०८६५	१०९८६	१११०८	११२३१	११३५५	११४८०	११६०५	११७३२	११८५९	११९८७	१२११७	१२२४७
१ जानेवारी, १९९३	१००३३	१०१४८	१०२६३	१०३८०	१०४९८	१०६१६	१०७३५	१०८५६	१०९७७	११०९९	११२२१	११३४५
१ जानेवारी, १९९४	९१९०	९२९९	९४०९	९५१९	९६३०	९७४२	९८५५	९९६९	१००८४	१०१९९	१०३१५	१०४३२
१ जानेवारी, १९९५	८४४२	८५४५	८६५०	८७५५	८८६०	८९६७	९०७४	९१८२	९२९१	९४०१	९५११	९६२२
१ जानेवारी, १९९६	७७७७	७८७६	७९७५	८०७५	८१७६	८२७७	८३८०	८४८३	८५८६	८६९१	८७९६	८९०२
१ जानेवारी, १९९७	७१८५	७२८०	७३७५	७४७०	७५६७	७६६४	७७६२	७८६०	७९५९	८०५९	८१६०	८२६१
१ जानेवारी, १९९८	६६६१	६७५१	६८४२	६९३४	७०२७	७१२०	७२१४	७३०८	७४०३	७४९९	७५९६	७६९३
१ जानेवारी, १९९९	६१९५	६२८२	६३६९	६४५८	६५४७	६६३६	६७२७	६८१८	६९०९	७००२	७०९५	७१८८
१ जानेवारी, २०००	५७८१	५८६५	५९४९	६०३५	६१२१	६२०७	६२९४	६३८२	६४७१	६५६०	६६५०	६७४०
१ जानेवारी, २००१	५४१२	५४९४	५५७६	५६५८	५७४२	५८२५	५९१०	५९९५	६०८०	६१६७	६२५४	६३४१
१ जानेवारी, २००२	५०८३	५१६२	५२४२	५३२२	५४०३	५४८४	५५६६	५६४८	५७३२	५८१५	५९००	५९८५
१ जानेवारी, २००३	४७८७	४८६३	४९४१	५०१९	५०९७	५१७६	५२५६	५३३६	५४१७	५४९९	५५८१	५६६३
१ जानेवारी, २००४	४२४४	४३१७	४३९०	४४६४	४५३९	४६१४	४६८९	४७६५	४८४२	४९१९	४९९७	५०७६
१ जानेवारी, २००५	३७४४	३८१३	३८८३	३९५३	४०२४	४०९५	४१६७	४२३९	४३१२	४३८५	४४५९	४५३४
१ जानेवारी, २००६	३२८२	३३४८	३४१५	३४८१	३५४९	३६१७	३६८५	३७५४	३८२३	३८९३	३९६३	४०३४
१ जानेवारी, २००७	२८५७	२९२०	२९८३	३०४७	३१११	३१७६	३२४१	३३०६	३३७२	३४३९	३५०६	३५७३
१ जानेवारी, २००८	२४६३	२५२३	२५८४	२६४५	२७०६	२७६७	२८३०	२८९२	२९५५	३०१९	३०८३	३१४७
१ जानेवारी, २००९	२१००	२१५७	२२१५	२२७३	२३३२	२३९०	२४५०	२५१०	२५७०	२६३१	२६९२	२७५३
१ जानेवारी, २०१०	१७६४	१८१९	१८७४	१९३०	१९८६	२०४२	२०९९	२१५६	२२१४	२२७२	२३३१	२३९०
१ जानेवारी, २०११	११४३	११९४	१२४४	१२९५	१३४७	१३९९	१४५१	१५०३	१५५६	१६१०	१६६३	१७१८
१ जानेवारी, २०१२	५७०	६१६	६६३	७०९	७५७	८०४	८५२	९००	९४९	९९८	१०४७	१०९७
१ जानेवारी, २०१३	४२	८४	१२७	१७०	२१३	२५७	३००	३४५	३८९	४३४	४७९	५२५